

कलम ४ (१) (b) (i)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

| | |
|--|---|
| कार्यालयाचे नांव | :- उप अभियंता(यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर |
| कार्यालयाचा पत्ता | :- जिल्हा परिषद कंपाउंड एस. टी. स्टँड जवळ अहमदनगर |
| कार्यालय प्रमुख शासकीय विभागाचे नांव :- | :- श्री. एच. व्ही. अत्रे उप अभियंता(यां) :-संचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे |
| कोणत्यामंत्रालयातीलखात्याच्याअधिनिस्त कार्यक्षेत्र | :-पाणीपुरवठावस्वच्छताविभाग मंत्रालय,मुंबई |
| विशिष्ट कार्य | :- भौगोलीक संपुर्ण जिल्हा कार्यानुरूप |
| विभागाचे ध्येय धोरण | :- ग्रामीण पाणी पुरवठा |
| धोरण | :- विविध योजना /हातपंप द्वारे गामीण भागात पाणी पुरवठा करणे. |
| सर्व संबंधित कर्मचारी कार्य | :- अधिकारी व तांत्रिक कर्मचारी |
| कामाचे विस्तृत स्वरूप | :- हातपंपाद्वारे ग्रामीण पाणी पुरवठा करणे |
| | :- विविध योजने अंतर्गत नविन हातपंप घेणे तसेच ग.वि.अ. तालुका पंचायत समिती यांच्या द्वारे होणा-या तालुक्यातील हातपंप दुरुस्तीचे संनियंत्रण करणे |
| मालमत्तेचा तपशिल उपलब्ध सेवा | :- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत आहे :-हातपंप दुरुस्ती देखभाल बाबत मार्गदर्शन विविध योजने मधुन प्रस्तावित केलेल्या नविन विं.वि.घेणे |
| कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा | :- ०२४१/२३५४४७० कार्यालयाची वेळ १०.०० ते १७.४५ |
| साप्ताहिक सुटटी व विशिष्ट सेवेसाठी | :- शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या सुटटी जसे दुसरा शनिवार/चौथा शनिवार व प्रत्येक रविवार व इतर सुटटया सकाळी १०.०० ते १७.४५ |

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (अ)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा अधिकाराचा तपशिल

अ

| अ.क्रं. | पदनाम | आर्थिक अधिकार | कोणत्या कायदया/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|---|--------------------------------|--|--------------------------------------|
| १. | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | शासनाने वेळोवेळी दिलेले अधिकार | १)शासन निर्णय क्रमांक ग्रा.पा.पु./१०००/प्रक्र-१०७(५)पापु-०७ दि.१४/११/२००० २)शासन निर्णय क्रमांक ग्रा.पा.पु./१००२/प्रक्र-६३९पापु-०७ दि.२२/५/२००३ | कार्यालय प्रमुख म्हणून दिलेले अधिकार |

ब

| अ.क्रं. | पदनाम | आर्थिक अधिकार | कोणत्या कायदया/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|---|--------------------------------|--|--------------------------------------|
| १. | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | शासनाने वेळोवेळी दिलेले अधिकार | १)शासन निर्णय क्रमांक ग्रा.पा.पु./१०००/प्रक्र-१०७(५)पापु-०७ दि.१४/११/२००० २)शासन निर्णय क्रमांक ग्रा.पा.पु./१००२/प्रक्र-६३९पापु-०७ दि.२२/५/२००३ | कार्यालय प्रमुख म्हणून दिलेले अधिकार |

क

| अ.क्रं. | पदनाम | अधिकार-फौजदारी | कोणत्या कायदया/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|---|----------------|--|----------|
| १ | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | निरंक | निरंक | निरंक |

ड

| अ.क्रं. | पदनाम | अधिकार-अर्धन्यायीक | कोणत्या कायदया/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|---|--------------------|--|----------|
| १ | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार/ नांव)

| | | |
|-----------------|----|--|
| कामाचे स्वरूप | - | हातपंप पंप देखभाल दुरुस्ती व विंघन विहीर कार्यक्रम राबविणे व सुरंग कामे इत्यादी |
| संबंधित तरतूद | - | शासनाकडून मंजूरी नुसार तथा ग्राम सभेच्या ठरावा नुसार देखभाल व दुरुस्ती |
| अधिनियमाचे नांव | - | महितीचा अधिकार अधिनियम २००५ |
| नियम | - | ४ (१) कलम नुसार |
| शासन निर्णय - | १) | शासन निर्णय क्रमांक ग्रा.पा.पु./१०००/प्रक्र-/१०००/प्रक्र१०७(५)पापु-०७ दि.४-११-२००० |
| | २) | शासन निर्णय क्रमांक ग्रा.पा.पु./१०००/प्रक्र-/-१००२/प्रक्र६३९पापु-०७ दि. २२-५-०३ |
| परिपत्रके | -- | |
| कार्यालयीन आदेश | - | उपअभि/यां/आस्था/अह/७४५/०५ दि. १२/०५/०५ |

| अनु.क्र. | कामाचे स्वरूप | कालावधि दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
|----------|--------------------------|---|---|--|
| १. | हातपंप देखभाल व दुरुस्ती | शा.नि. नुसार ग्रापं.ने करारनामा करणे आवश्यक | गटविकास अधिकारी शाखा अभियंता हातपंप मेकॅनिक | १९७८ च्या शासन निर्णयानुसार त्रिस्तरीय योजना |
| २. | विंघन विहीर कार्यक्रम | आवश्यक मागणी नुरूप | उप अभियंता(यां) शाखा अभियंता | |
| ३. | सुरंग पथकाची कामे | आवश्यक मागणी नुरूप | उप अभियंता (यां) शाखा अभियंता | |

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

| अनु.क्र. | काम / कार्य | कामाचे प्रमाण | आर्थिक लक्ष | अभिप्राय |
|----------|-------------|---------------|-------------|----------|
| १. | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा ----- काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा :- विशिष्ट कालावधि ठरविलेला नाही.

| अनु.क्र. | काम / कार्य | दिवस / तास पूर्ण करण्यासाठी | जबाबदार अधिकारी | तक्रार निवारण अधिकारी |
|----------|-------------|-----------------------------|-----------------|-----------------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (v) नमुना (अ)

--भूजल सर्वेक्षण कामाशी संबंधित नियम / अधिनियम

| अनु.क्र. | सुचना पत्रकानुसार दिलेले विषय | नियम क्रमांक व वर्षे | अभिप्राय (असल्यास) |
|----------|-------------------------------|--|---|
| १. | उपभोक्ता गट सदस्यत्व देणे | डीडी/जीएसडीए/टेक/९९/०३, दि. १०/१२/२००३ | कामाशी संबंधित असलेल्या, मुदयाची माहिती पुरविणे |

कलम ४ (१) (ब) (व) नमुना (ब)

-पाणी पुरवठा विषयक कामाशी संबंधित शासन निर्णय

| | | | |
|----------|--------------------------------|-----------------------------|--------------------|
| अनु.क्र. | शासन निर्णया नुसार दिलेले विषय | शासन निर्णय क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
| | निरंक | निरंक | |

कलम ४ (१) (ब) (व) नमुना (क)

-भूजल -- कामाशी संबंधित परिपत्रके

| | | | |
|----------|--------------------------------|--------------------------|--------------------|
| अनु.क्र. | शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय | परिपत्रक क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
| १. | निरंक | निरंक | |

कलम ४ (१) (ब) (व) नमुना (ड)

ग्रामीण पाणी पुरवठा कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परीपत्रके

| | | | |
|----------|-------|----------------------|--------------------|
| अनु.क्र. | विषय | नियम क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
| १ | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (व) नमुना (इ)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जि.प. अहमदनगर कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तावेजांची यादी दस्तावेजाचा विषय - कागदपत्रांचे वर्गीकरण

| | | | | |
|----------|---|------------------------------|---|---|
| अनु.क्र. | दस्तावेजाचा प्रकार | विषय | संबंधित व्यक्ती / पदनाम | व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास |
| १ | उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कागदपत्रांचे वर्गीकरण पुस्तिकेनुसार | १ ते ३११ वर्षे, एप्रिल, १९८७ | संबंधित विभाग, प्रमुखानुसार जसे लेखा, आस्था, तांत्रिक इत्यादी | निरंक |

कलम ४ (१) (अ) (vi)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयामध्ये दस्ताऐवजांची वर्गवारी

| अनु.क्र. | विषय | दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती / मस्टर / नोंदपुस्तक, व्हॉऊचर इत्यादी. | प्रमुख बाबीचा तपशिलवार | सुरक्षित ठेवण्याचा कालावधि |
|----------|--|--|---------------------------|---|
| १. | उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कागदपत्रांचे वर्गीकरण पुस्तिकेनुसार | १ ते ३११ वर्षे, एप्रिल, १९८७ नुसार करण्यांत आली आहेत. | अ, ब, क, ड नुसार | अ-अमर्याद ब-तीस वर्षे क-दहा वर्षे क-१/ पाच वर्षे ड-कार्यवाही पूर्ण होताच नष्ट करणे. |

कलम ४ (१) (ब) (vii)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर अहमदनगर कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

| अनु.क्र. | सल्लामसलतीचा विषय | कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन | कोणत्या अधिनियमा / नियमा / परिपत्रकाद्वारे | पुनरावृत्तीकाल |
|----------|----------------------|---------------------------------|--|----------------|
| | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (अ)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.

| अनु.क्र. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उदिदष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|----------|----------------|------------------|--------------------|---------------------------------|--|---|
| - | -निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |
| | | | | | | |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ब)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे

| अनु.क्र. | अधिसभेचे नांव | सभेचे सदस्य | सभेचे उदिदष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|----------|---------------|-------------|---------------|------------------------|---|--------------------------------|
| १ | निरंक- | निरंक | निरंक | निरंक | निरंक | निरंक |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (क)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाच्या परीषदांची यादी प्रकाशीत करणे

| अनु.क्र. | परीषदेचे नाव | परीषदेचे सदस्य | परीषदेचे उदिदष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|----------|--------------|----------------|------------------|------------------------|---|--------------------------------|
| १ | लागू नाही- | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही |

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना (ड)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेचे यादी प्रकाशीत करणे

| अनु.क्र. | संस्थेचे नाव | संस्थेचे सदस्य | संस्थेचे उदिदष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|----------|--------------|----------------|------------------|------------------------|---|--------------------------------|
| १ | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही |

कलम ४ (१) (ब) (ix)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पत्ते व त्यांचे मासिक वेतन करणे लेखाशिर्ष-२२१५ पा.पु. व स्वच्छता विभागानुसार यादी.

| अु. क्र. | पदनाम | अधिकारी / कर्मचा-याचे नांव | वर्ग | रुजू दिनांक | दूरध्वनी क्र./ फॅक्स / ईमेल | एकूण वेतन |
|----------|------------------|----------------------------|--------|-------------|-----------------------------|-----------|
| १. | उप अभियंता (यां) | श्री. एच.व्ही. अत्रे | वर्ग-२ | ७/१०/०८ | | ३८३७० |
| २. | सहा. भुवैज्ञानिक | श्री आर. एस. गोसकी | वर्ग-२ | ११/०७/०९ | | ३०७७५ |
| ३. | क. भुवैज्ञानिक | श्री पी. आर. चौधरी | वर्ग-२ | १९/०६/१० | | ३६२६८ |
| ४. | क. भुवैज्ञानिक | रिक्त पद | वर्ग-२ | -- | | -- |
| ५. | कनिष्ठ अभियंता | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| ६. | कनिष्ठ अभियंता | श्री. जी.एन.मजगर | वर्ग-३ | २८/१/०९ | | २१६६८ |
| ७. | कनिष्ठ अभियंता | श्री. एन.आर.पटारे | वर्ग-३ | २७/१/०९ | | २१६६८ |
| ८. | वरीष्ठ लिपीक | श्री एस आर कोठेकर | वर्ग-३ | १/७/०६ | | २११०३ |
| ९. | कनिष्ठ लिपीक | श्री आर एम झोडगे | वर्ग-३ | १९/५/०५ | | १७३६२ |
| १०. | सहा. आवेदक | श्री के के जाधव | वर्ग-३ | १/९/१० | | १८५४९ |
| ११. | सहा. आवेदक | श्री. एन.के.चव्हाण | वर्ग-३ | १/८/०३ | | २३५५३ |
| १२. | यांत्रिकी | श्री. पी.एस. देशमुख | वर्ग-३ | ९/६/०८ | | २५१६३ |
| १३. | रिगमन | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| १४. | वायु संपिडकचालक | श्री. एस. व्ही थोरात | वर्ग-३ | १६/९/०३ | | १४०८५ |
| १५. | वायु संपिडकचालक | श्री. बी एस देशमुख | वर्ग-३ | १/९/१० | | १९०४५ |
| १६. | वायु संपिडकचालक | श्री. पी आर काळे | वर्ग-३ | १/९/१० | | २१२३० |
| १७. | वायु संपिडकचालक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| १८. | वायु संपिडकचालक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| १९. | वायु संपिडकचालक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| २०. | वायु संपिडकचालक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| २१. | वायुसंपिडकआवेदक | श्री. एस एच जाधव | वर्ग-३ | १६/९/०३ | | १४०८५ |
| २२. | वायुसंपिडकआवेदक | श्री. एस पी चौधरी | वर्ग-३ | २५/७/०२ | | १६७५३ |
| २३. | वायुसंपिडकआवेदक | श्री एस व्ही गवळी | वर्ग-३ | १/९/१० | | १७३४० |
| २४. | वायुसंपिडकआवेदक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| २५. | वायुसंपिडकआवेदक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| २६. | वायुसंपिडकआवेदक | रिक्त पद | वर्ग-३ | -- | | -- |
| २७. | वाहन चालक | श्री. बी डब्ल्यु बर्वे | वर्ग-३ | २५/१/०२ | | १६००५ |
| २८. | वाहन चालक | श्री. टी डब्ल्यु बर्वे | वर्ग-३ | ३/१/१० | | २१६२१ |
| २९. | वाहन चालक | श्री व्ही एस गोंडाळ | वर्ग-३ | १/१/१० | | १७५४५ |
| ३०. | मदतनिस | रिक्त पद | वर्ग-४ | -- | | -- |
| ३१. | शिपाई | रिक्तपद | वर्ग-४ | -- | | -- |

कलम ४ (१) (ब) (x)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

| अनु. क्र. | वर्ग | वेतन रुपरेषा | इतर अनुज्ञेय भत्ते | | |
|-----------|-------------|--------------|---|----------------------------------|--|
| | | | नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता) | प्रसंगा नुसार (जसे प्रवास भत्ता) | विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता) |
| १ | वर्ग- (१) अ | ९३००-३४८०० | घ.भाडे, म.भत्ता | प्रवास भत्ता | नाही. |
| २ | वर्ग-२ ब | ९३००-३४८०० | घ.भाडे, म.भत्ता | प्रवास भत्ता | नाही. |
| ३ | वर्ग-३ क | ५२००-२०२०० | घ.भाडे, म.भत्ता | प्रवास भत्ता | नाही. |
| ४ | वर्ग-४ ड | ४४७०-७४४० | घ.भाडे, म.भत्ता | प्रवास भत्ता | नाही. |

कलम ४ (१) (ब) (xi)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

@ अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन

@ अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

| अनु.क्र. | अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन | अनुदान | नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल) | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिप्राय |
|----------|-----------------------------------|-----------------------------------|--|-------------------------------------|----------|
| १. | २२१५ पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग | वार्षिक अंदाजपत्रकीय तरतूदी नुसार | अहमदनगर जिल्हा | गरजेनुसार | निरंक |

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (अ)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २००७-२००८ या वर्षासाठी प्रकाशीत करणे.

- कार्यक्रमाचे नांव हातपंप देखभाल दुरुस्ती/विंघण विहिर कार्यक्रम/सुरुंग कामे
- लाभार्थ्यांच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती - ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती तथा ग्रामसभेचा ठराव/लाभार्थ्यांची मागणी
- लाभ मिळण्यासाठीच्या अटी. समितीचा ठराव, लोकवर्गणी, अंदाजपत्रक
- लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती- विहित नमुन्यातील प्रस्ताव प्राप्त झाले नुसार
- पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागद पत्र- वरीलप्रमाणे
- कार्यक्रमांमध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती.- ---
- अनुदान वाटपाची कार्यपध्दती- अनुदान उपलब्धतेनुसार /प्रतिक्षा यादी प्रमाणे परिपूर्ण ठराव व लोकवर्गणी प्राप्त झालेनंतरच
- सक्षम अधिका-याचे पदनाम अध्यक्ष / सदस्य सचिव, जिल्हास्तर समिती
- मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.
- विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क. - १० टक्के लोकवर्गणी
- इतर शुल्क. निरंक
- विनंती अर्जाचा नमुना. -
- सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदापत्राची यादी.(दस्तऐवज/दाखले- वरीलप्रमाणे)
- जोड कागदपत्राचा नमुना- -
- कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिका-यांचे पदनाम. अध्यक्ष/सदस्य सचिव, जिल्हास्तर समिती.
- तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा.जिल्हा पातळी,तालुका पातळी,गाव पातळी) -
- लाभार्थ्यांची यादी खालील नमुन्यांत.

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना (ब)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

योजना / कार्यक्रमाचे नांव :- निरंक

| अनु.क्र. | लाभार्थीचे नांव व पत्ता | अनुदान / लाभ यांची रक्कम / स्वरूप | निवड पात्रतेचे निकष | अभिप्राय |
|----------|-------------------------|-----------------------------------|---------------------|----------|
| १ | निरंक | निरंक | निरंक | |

कलम ४ (१) (ब) (xiii)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील मिळणा-या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती.

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

| अ.क्र. | परवाना धारकाचे नांव | परवान्याचा प्रकार | परवाना क्रमांक | दिनांका पासून | दिनांका पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |
|--------|---------------------|-------------------|----------------|---------------|----------------|------------|---------------------------|
| १ - | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही | लागू नाही |

कलम ४ (१) (ब) (xiv)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे. चालू वर्षाकरिता

| अ.क्र. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पध्दत | जबाबदार व्यक्ती |
|--------|--------------------|--|-------------------------------|--------------------------|-----------------|
| १ | मासिक प्रगती अहवाल | निरिक्षण विहिरी, पिझोमीटर इत्यादी | प्लॉपी | ईमेल | तांत्रिक शाखा |
| २ | मासिक प्रगती अहवाल | मासिक खर्च भ.नि.निधी आकस्मिक खर्च इत्यादी | प्लॉपी | ईमेल | लेखा शाखा |
| ३ | मासिक प्रगती अहवाल | कर्मचारी अहवाल रिक्तपदे भरलेली पदे इत्यादी | प्लॉपी | ईमेल | आस्थापना शाखा |

- टेप
- फिल्म
- सिडी
- फ्लॉपी
- इतर कोणत्याही स्वरूपात

कलम ४ (१) (ब) (xv)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

उपलब्ध सुविधा

- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती.- ३ ते ५ वाजाता.
- वेबसाईट विषयी माहिती. निरंक
- कॉलसेंटर विषयी माहिती. निरंक
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.- विनंती नुसार
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.- -
- नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती. =
- सूचना फलकांची माहिती. नोटीस बोर्ड कार्यालयात लावण्यांत आला आहे.
- ग्रंथालय विषयी माहिती. अद्यावत ठेवण्यांत आले आहे.

| अ.क्र. | सुविधेचा प्रकार | वेळ | कार्यपध्दती | ठिकाण | जबाबदार व्यक्ती / कर्मचारी | तक्रार निवारण |
|--------|------------------------------|-----------------------|--------------|---|----------------------------|---------------|
| १ | कार्यालयीन वेळे नुसार उपलब्ध | १० ते ५.४५ वाजेपर्यंत | विनंती नुसार | उप अभियंता (यांत्रिकी) यांत्रिकी उप विभाग जि.प. अहमदनगर | संबंधित विभाग प्रमुख | निरंक |

कलम ४ (१) (ब) (xvi)

अहमदनगर येथील उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकीय माहिती अधिकारी नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
|-------|----------------------------|------------|--------------|-----------------------------|--|--|
| १ | श्री.एच.व्ही. अत्रे | उप अभियंता | अहमदनगर | जि.प. अहमदनगर फोन - २३५४४७० | de.ahmednagar@gmail.com | श्री.एस सी निकम कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर |

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र | सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
|-------|--------------------------------------|----------------|--------------|-----------------------------|--|---------------------------------|
| १. | श्री.एन.आर . पटारे क.अपिलीय अधिकारी | कनिष्ठ अभियंता | अहमदनगर | जि.प. अहमदनगर फोन - २३५४४७० | de.ahmednagar@gmail.com | श्री. एच. व्ही अत्रे उप अभियंता |

क. .अपिलीय शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र. | अपिलीय शासकीय माहिती अधिकारी नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता / फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
|--------|-----------------------------------|-------------------|--------------|-----------------------|--|-------------------|
| १ | श्री.एस सी निकम | कार्यकारी अभियंता | अहमदनगर | जि.प. अहमदनगर २३५५८९६ | eebnnagar@rediffmail.com | |

कलम ४ (१) (ब) (xvii)

अहमदनगर येथील उप अभियांता (यांत्रिकी) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, - कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्दी करण्यांत आलेली आहे प्रकाशीत माहिती.

**उप अभियांता (यांत्रिकी)
यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद
अहमदनगर**

कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करिता तयार करणे व वितरीत करणे.

सदरची यादी तयार करण्यांत आली आहे.

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकीय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकारची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करणाची मीमांसा यापुढे होणार असे जाहीर करणे.

सदरची यादी तयार करण्यांत आली आहे. तसेच दक्षता घेण्यांत आलेली आहे.

उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर
कार्यालयातील अपिलीय अधिकारी / माहिती अधिकारी / सहा. माहिती अधिकारी
माहिती दर्शविणारा तक्ता

| | |
|-----------------------|--|
| कार्यालयाचे नांव :- | उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर |
| अपिलिय अधिकारी :- | श्री. एस. सी. निकम कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर |
| माहिती अधिकारी :- | श्री. हेमंत विठ्ठलराव अत्रे उपअभियंता (यांत्रिकी) फोन नं. ०२४१-२३५४४७० |
| सहा.माहिती अधिकारी :- | श्री. निखिल राधेश्याम पटारे कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) फोन नं. ०२४१-२३५४४७० |

उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर
नागरिकांची सनद

| कार्यालयाचे नांव | अ. क्र. | सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे | | सेवाचा तपशिल | सेवा पुरविण्याची विहित मुदत | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नांव व पदनाम |
|---|---------|---|--------------|---|---------------------------------------|--|
| | | नांव | पदनाम | | | |
| उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर | १ | श्री अत्रे एच. व्ही. | उप अभि (यां) | वि.वि खोदाई, ब्लॉस्टिंग हातपंप उभारणी दुरुस्ती देखभाल इत्यादी योजनावर सनियंत्रण करणे | ---- | श्री एस.सी.निकम कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर |
| | ४ | श्री मजगर जी. एन. | क. अभियंता | शासकीय विधनयंत्र स्पार-१०/डुनवेल-५च्या द्वारे सर्व शासकीय योजनावरील विधनविहीर खोदाई कामाचे उददीष्ट साध्य करणे | विधन विहीर खोदाई कामाचे उददीष्टानुसार | |
| | ५ | श्री पटारे एन. आर. | क. अभियंता | विविध शासकीय योजने अंतर्गत विधना विहीर खोदाई तसेच दुहेरी विधनपंप योजना /सुरुंग पथकाचे सनियंत्रण | कामाचे उददीष्टानुसार | |
| | ६ | श्री देशमुख पी. एस. | यांत्रिकी | कार्यालयातील भांडाराचे/सुरुंग पथकाचे सनियंत्रण व देखभाल दुरुस्ती | सात दिवसात | |
| | ७ | श्री चव्हाण एन. के. | सहा. आवेधक | शासकिय विधनयंत्रावर खुदाई काम करणे व वाहन चालविणे | ---- | |

| | | | | | | |
|---|----|-------------------------------|-----------------|---|------------|---|
| उप अभियंता (यां) यांत्रिकी उपविभाग जिल्हा परिषद अहमदनगर | ८ | श्री जाधव के के | सहा. आवेधक | शासकिय विधनयंत्रावर खुदाई काम करणे व वाहन चालविणे | ---- | श्री एस.सी.निकम कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर |
| | ९ | श्री एस आर कोठेकर | वरिष्ठ लिपीक | कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी यांची सेवा पुस्तके अदयावत ठेवणे रजा मंजूरी सेवा निव्वृत्ती वेतन प्रकरणे तयार करणे व वेतन निश्चिती करणे वेतनवाढी मंजुर करणे न्यायलयीन कामकाज तसेच आस्थापना विषयक सर्व कामे इत्यादी. | सात दिवसात | |
| | १० | श्री झोडगे आर. एम. | कनिष्ठ लिपीक | कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके तयार करणे कार्यालयातील वाहनांचे इंधन वंगण दुरुस्ती देयके अदायगी व लेखा विषयक सर्व कामे | सात दिवसात | |
| | १२ | श्री काळे पी आर | वा.स. चालक | सुरुंग पथकावर काम करणे | ---- | |
| | १३ | श्री देशमुख बी एस | वा.स. चालक | सुरुंग पथकावर काम करणे | ---- | |
| | १४ | श्री थोरात एस. व्ही. | वा.स. चालक | सुरुंग पथकावर काम करणे | ---- | |
| | १५ | श्री चौधरी एस. पी. | वा.स. आवेधक | सुरुंग पथकावर काम करणे | ---- | |

| | | | | | |
|--|----|----------------------------|----------------|---|------|
| | १६ | श्री जाधव एस. एच. | वा.स. आवेधक | सुरंग पथकावर काम करणे | ---- |
| | १७ | श्री बी. डब्यु बर्वे | वाहन चालक | शासकीय जीप वर वाहन चालकाचे काम करणे | ---- |
| | १८ | श्री टी. डब्यु बर्वे | वाहन चालक | शासकीय जीप वर वाहन चालकाचे काम करणे | ---- |
| | १९ | श्री व्ही एस गोंडाल | वाहन चालक | शासकीय जीप वर वाहन चालकाचे काम करणे | ---- |